



14.11.2024

To,
The Manager,
BSE Limited,
BSE Listing Centre,
Department of Corporate Services,
P J Towers, Dalal Street, Fort,
Mumbai-400001

Scrip Code: 511692; Scrip Name: AJCON; ISIN: INE759C01019

Sub: Newspaper Advertisement of Financial Results of Ajcon Global Services Limited ("the Company")

Ref: Regulation 30 read with 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, as amended ("Listing Regulations")

Dear Sir / Madam,

We reference to the above captioned subject, please find enclosed herewith copies of Advertisement published today, i.e. 14.11.2024 in the following Newspaper(s) for publication of extract of Un-Audited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter (Q2) and Half Year ended 30.09.2024:

Sr. No.	Newspaper(s)	Language	Edition
1.	Business Standard	English	Mumbai
2.	Mumbai Lakshadeep	Marathi	Mumbai

The above is also available on the website of the Company at www.ajcononline.com.

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Ajcon Global Services Limited

Kaushal Shukla
CS & Compliance Officer



Encl: As Above

AJCON GLOBAL SERVICES LIMITED

Regd. & Corporate Office : 408, A- Wing, Express Zone, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400063.

CIN : L74140MH1986PLC041941 | 022 - 67160400 / 28722062 | ajcon@ajcon.net



| www.ajconglobal.com

DEEPLYOTI TEXTILES LIMITED					
CIN - L27200MH1994PLC038390					
Regd. Off: 'Chez Nous', Flat No. 1, 1st Floor, JVPD Scheme					
Gulmohar Cross Road No 7, Mumbai - 400 049					
Extract of Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2024					
PARTICULARS	Quarter ended		Half year ended		Year ended
	30-Sep-24 Unaudited	30-Jun-24 Unaudited	30-Sep-24 Unaudited	30-Sep-23 Unaudited	31-Mar-24 Audited
Operating Income	(78.41)	(30.33)	99.72	(108.74)	156.64
Other Income	3.96	2.65	3.51	6.61	8.97
Interest	-	-	-	-	-
Net Profit / (Loss) before tax	(96.39)	(46.81)	62.03	(143.20)	96.05
Tax	(0.26)	(0.26)	(0.60)	(0.52)	(0.39)
Net Profit / (Loss)	(96.13)	(46.55)	62.63	(142.68)	96.44
Equity Share Capital	501	501	501	501	501
Reserves	-	-	-	-	278.94
Earnings Per Share (of Rs 10/-each)					
Basic	(1.92)	(0.93)	1.25	(2.85)	1.92
Diluted	(1.92)	(0.93)	1.25	(2.85)	1.92

Notes:
1. The above financial results for the quarter and half year ended September 30, 2024 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 13, 2024.
2. These financial results were subject to limited review in terms of Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015 by Statutory auditors of the Company who have expressed an unmodified opinion thereon.
3. Figures for previous period/year have been re-grouped / re-classified wherever necessary to conform to current period/year's classification.
4. No adjustment required in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules.
5. The full format of the Results for the quarter and half year ended September 30, 2024 is available on the MSEI Stock Exchange website (www.msei.in) and on the website of the Company (www.djtextiles.co.in).

For Deeplyoti Textiles Limited
Sd/-
Sanjay Mundra
Director
(DIN : 01205282)

Place : Mumbai
Dated : 13 November, 2024

BHARAT AGRI FERT & REALTY LIMITED				
CIN - L24100MH1985PLC036547				
Regd Office: Hubtown Solaris, 301, N.S.Phadke Marg, Andheri-East, Mumbai-400069				
EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th SEPTEMBER, 2024				
Particulars	Quarter Ended		Year Ended	
	30-09-2024 Unaudited	30-06-2024 Unaudited	30-09-2023 Unaudited	31-03-2024 Audited
Total Income from Operations (net)	704.15	635.47	1261.08	3126.28
Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional Items)	(228.98)	(82.47)	(440.31)	(120.15)
Net Profit / (Loss) for the period (before Tax and after Exceptional Items)	(228.98)	(82.47)	(440.31)	(324.50)
Net Profit / (Loss) for the period after tax	(226.93)	(5.00)	(442.07)	(320.21)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (loss) for the period after tax and Other Comprehensive Income after tax)	(232.92)	(11.00)	(442.07)	(337.96)
Equity Share Capital	528.55	528.55	528.55	528.55
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)				
a) Basic	(0.43)	(0.01)	(0.84)	(0.61)
b) Diluted	(0.43)	(0.01)	(0.84)	(0.61)

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com)
1. The above un-audited results for the quarter ended September 30, 2024 have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 12, 2024.
2. Ananchiyi Resort has completed part expansion of destination wedding project during the quarter, more revenue will be generated in coming quarters.
3. Company has surrendered working capital limits of bankers and have decided to offer fertiliser plant on lease cum conversion basis to improve cash flows.
4. 'Realty Division'- Revenue is recognised on satisfaction of performance obligation upon transfer of control of promised goods (residential) or services to customers in an amount that reflects the consideration the Company expects to receive in exchange for those goods or services.
The Company satisfies the performance obligation and recognises revenue over time, if one of the following criteria is met:
i. The customer simultaneously receives and consumes the benefits provided by the Company's performance as the Company performs; or
ii. The Company's performance creates or enhances an asset that the customer controls as the asset is created or enhanced; or
iii. The Company's performance does not create an asset with an alternative use to the Company and an entity has an enforceable right to payment for performance completed to date.
For performance obligations where any one of the above conditions are not met, revenue is recognised at the point in time at which the performance obligation is satisfied.
Revenue is recognised either at point of time or over a period of time based on the conditions in the contracts with customers. The Company determines the performance obligations associated with the contract with customers at contract inception and also determine whether they satisfy the performance obligation over time or at a point in time.
5. Company has received prestigious permission for thanes tallest tower up to 203 meters from civil aviation authority.
6. The Company has received a Letter of Intent (LOI) and approval from the Thane Municipal Corporation (TMC) for construction of 60th floor in its ongoing project.
7. The Company has obtained approval from the Town Planning Department of Palghar for the expansion of its resort to include additional rooms, a mandap, and a banquet hall to accommodate 450-500 guests for destination weddings, to be completed post-expansion. Additionally, the Company has taken an in-principle approval for a term loan of up to Rs. 25 crores from a cooperative bank and is actively pursuing the possibility of increasing its financing by an additional Rs. 25 crores through further bank loans.
8. The Company has applied under the Government of Maharashtra's Tourism Policy for availing various incentives, including capital subsidy, electricity duty relief, concessional power tariff, 9% GST set-off, and interest relief for its proposed destination wedding project.
9. The Company is awaiting final consent from the Department of Fertilizers (DOF) for execution of the lease agreement related to the fertilizer business. The agreement is expected to be executed in the next quarter, subject to timely receipt of the necessary approvals from DOF.
10. The figures for the previous periods have been re-grouped/re-arranged wherever considered necessary.

Place : Mumbai
Date : 13/11/2024

For BHARAT AGRI FERT & REALTY LIMITED
Sd/-
Yogendra D Patel
Chairman & Mg.Director

BHARAT AGRI FERT & REALTY LIMITED				
CIN - L24100MH1985PLC036547				
Regd Office: Hubtown Solaris, 301, N.S.Phadke Marg, Andheri-East, Mumbai-400069				
EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th SEPTEMBER, 2024				
Particulars	Quarter Ended		Year Ended	
	30-09-2024 Unaudited	30-06-2024 Unaudited	30-09-2023 Unaudited	31-03-2024 Audited
Total Income from Operations (net)	704.15	635.47	1261.08	3126.28
Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional Items)	(228.98)	(82.47)	(440.31)	(120.15)
Net Profit / (Loss) for the period (before Tax and after Exceptional Items)	(228.98)	(82.47)	(440.31)	(324.50)
Net Profit / (Loss) for the period after tax	(226.93)	(5.00)	(442.07)	(320.21)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (loss) for the period after tax and Other Comprehensive Income after tax)	(232.92)	(11.00)	(442.07)	(337.96)
Equity Share Capital	528.55	528.55	528.55	528.55
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)				
a) Basic	(0.43)	(0.01)	(0.84)	(0.61)
b) Diluted	(0.43)	(0.01)	(0.84)	(0.61)

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com)
1. The above un-audited results for the quarter ended September 30, 2024 have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 12, 2024.
2. Ananchiyi Resort has completed part expansion of destination wedding project during the quarter, more revenue will be generated in coming quarters.
3. Company has surrendered working capital limits of bankers and have decided to offer fertiliser plant on lease cum conversion basis to improve cash flows.
4. 'Realty Division'- Revenue is recognised on satisfaction of performance obligation upon transfer of control of promised goods (residential) or services to customers in an amount that reflects the consideration the Company expects to receive in exchange for those goods or services.
The Company satisfies the performance obligation and recognises revenue over time, if one of the following criteria is met:
i. The customer simultaneously receives and consumes the benefits provided by the Company's performance as the Company performs; or
ii. The Company's performance creates or enhances an asset that the customer controls as the asset is created or enhanced; or
iii. The Company's performance does not create an asset with an alternative use to the Company and an entity has an enforceable right to payment for performance completed to date.
For performance obligations where any one of the above conditions are not met, revenue is recognised at the point in time at which the performance obligation is satisfied.
Revenue is recognised either at point of time or over a period of time based on the conditions in the contracts with customers. The Company determines the performance obligations associated with the contract with customers at contract inception and also determine whether they satisfy the performance obligation over time or at a point in time.
5. Company has received prestigious permission for thanes tallest tower up to 203 meters from civil aviation authority.
6. The Company has received a Letter of Intent (LOI) and approval from the Thane Municipal Corporation (TMC) for construction of 60th floor in its ongoing project.
7. The Company has obtained approval from the Town Planning Department of Palghar for the expansion of its resort to include additional rooms, a mandap, and a banquet hall to accommodate 450-500 guests for destination weddings, to be completed post-expansion. Additionally, the Company has taken an in-principle approval for a term loan of up to Rs. 25 crores from a cooperative bank and is actively pursuing the possibility of increasing its financing by an additional Rs. 25 crores through further bank loans.
8. The Company has applied under the Government of Maharashtra's Tourism Policy for availing various incentives, including capital subsidy, electricity duty relief, concessional power tariff, 9% GST set-off, and interest relief for its proposed destination wedding project.
9. The Company is awaiting final consent from the Department of Fertilizers (DOF) for execution of the lease agreement related to the fertilizer business. The agreement is expected to be executed in the next quarter, subject to timely receipt of the necessary approvals from DOF.
10. The figures for the previous periods have been re-grouped/re-arranged wherever considered necessary.

Place : Mumbai
Date : 13/11/2024

For BHARAT AGRI FERT & REALTY LIMITED
Sd/-
Yogendra D Patel
Chairman & Mg.Director

Format C-7

(for political parties to publish in the newspapers, social media platforms & website of the party)

Information regarding individuals with pending criminal cases, who have been selected as candidates, along with reasons for such selection, as also as to who other individuals without criminal antecedents could not be selected as candidates

(As per the Commission's directions issued in pursuance of the Order dated 13.02.2020 of the Hon'ble Supreme Court in contempt petition (C) no. 2192 of 2018 in WP(C) no. 536 of 2011)

Name of Political Party : Maharashtra Navnirman Sena
Name of the Election : Maharashtra Legislative Assembly 2024
Name of State/UT : Maharashtra
1) Name of the Constituency : 158-Jogeshwari East
Name of the candidate : Bhalchandra Gangaram Ambure

Sr. No.	Extracts of Statement of Standalone Audited Financial Results for the Half Year Ended 30th September, 2024				
	Half Year Ended		Year ended		Year ended
Particulars	April 2024 to Sept. 2024	April 2023 to Sept. 2023	October 2023 to Mar. 2024	April 2023 to Mar. 2024	
	Audited	Audited	Audited	Audited	
Revenue from operations	3758.44	3368.91	5055.72	8424.63	
Other Income	25.81	16.78	28.89	45.67	
Total Income	3784.25	3385.69	5084.61	8470.3	
Net Profit/(Loss) for the period from ordinary activities (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	667.92	543.84	672.72	1216.56	
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	667.92	543.84	672.72	1216.56	
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	455.07	406.97	507.54	914.51	
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)	455.07	406.97	507.54	914.51	
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per share)	1435.26	*295.25	*1435.26	*1435.26	
Other equity	10	10	10	10	
Other equity	7821.01	4206.18	3159.76	7365.94	
Earnings per share					
(a) Basic	3.17	13.78	3.54	6.37	
(b) Diluted	3.17	13.78	3.54	6.37	

Notes:
1. The Audited Standalone Financial Results for half year ended 30th September, 2024 have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at the meeting held on 12th November, 2024.
2. The above is an extract of the detailed format of Audited Standalone Financial Results for the half year 30th September, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015.
3. The full format of the Audited Standalone Financial Results for half year ended 30th September, 2024 is available on the website of Stock Exchange on www.nseindia.com, and on Company's website on www.sadhavshipping.com.
*4. The Paid up Equity Share Capital of the Company has been increased during in the Financial year 2023-2024 pursuant to Bonus issue & IPO.

For and on behalf of the Board of Directors
Sadhav Shipping Limited
Sd/-
Vedant Choudhury
Whole Time Director & CEO
(DIN: 07694884)

Place : Mumbai
Date : 12th November, 2024

Signature of officer bearer of the Political Party Name and designation
Nitin Vijaykumar Sardesai,
General Secretary, Maharashtra Navnirman Sena

PSPCL Punjab State Power Corporation Limited				
Regd. Office: PSEB Head Office, The Mall Patiala- 147001				
Corporate Identity No. U40109PB2010SGC038313,				
Website: www.pspcl.in Mobile No. 96461-55525				
Short Term E-Tender Eng. No. 7624/P-3/EMP-12848 dated 08.11.24				
Dy.Chief Engineer/ Headquarter (Procurement Cell-3) GGSSTP, Roopnagar invites E-Tender ID No. 2024.POWER. 129596.1 for Procurement of consumable spares for K.G. Khosla make air compressors model 2HAQQT installed at main plant & 2HAQQT, 2NDYDT installed at DFAH, GGSSTP, Rupnagar.				
For detailed NIT & Tender Specification please refer to https://eproc.punjab.gov.in from 08.11.2024/ 05.00 PM onwards.				
Note: Corrigendum & addendum, if any will be published online at https://eproc.punjab.gov.in				
76155/12/3630/2023/38974 RTP-122/24				

NOTICE				
MAHINDRA & MAHINDRA Ltd.				
Registered office : Gateway Building, Apollo Bunder, Mumbai 400001				
NOTICE is hereby given that the share certificate for 544 Equity Shares bearing Folio No.C000696 Certi no. 2004172 and Distinctive no. 1250793 to 1251336 of Mahindra & Mahindra Ltd standing in the name(s) of Jayantilal Chhotalal KIKAGANESH has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered office Gateway Building, Apollo Bunder, Mumbai 400001 within 15 days from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).				
Date : 11.11.2024				
Name of Shareholder(s) Jayantilal Chhotalal KIKAGANESH				

New Address				
WE HAVE MOVED OUR OFFICES TO A NEW ADDRESS				
Pimpalbat, Panchal Chakki, Shop No.3, 1st Floor, Alibag, Raigad - 402 201				
Wadgaon Phata, Post.Veshavi (Near Patakadevi Mandir) Gala No.4, First Floor, Tal. Alibag, District Raigad - 402 201				
Dharmi Plaza, Gala No. 7, Ballaleshwar Mandir Road, Tal. Sudhagad, District Raigad, Pin - 410 205				
Cholamandalam MS General Insurance Company Limited, No.2, Dare House, 2 nd Floor, NSC Bose Road, Parrys, Chennai - 600 001. Customer Care No.: 1800 208 55 44/91 00 IRDAI Reg No. 123; CIN: U66030TN2001PLC047977				

PADEL CANTEN BRANCH				
Vetkar House Padel Tal-Vedag Dist-Sindhudurg Pin-416804				
Email: Padel.Canteen.Ratnagiri@bankofindia.co.in				
POSSESSION NOTICE [Rule 8 (1)]				
(For immovable property)				
Whereas,				
The undersigned being the Authorised Officer of Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated: 27.05.2024 on calling upon the Borrower- M/s. Bhatnagar Mulik and Company through its partners 1) Mr. Nilesh Balkrishna Mulik, 2) Mr. Archit Mahendra Bhatnagar & Guarantor/ Mortgage Mr. Balkrishna Shivram Mulik to repay the amount mentioned in the notices aggregating Rs.17,39,109.05/- (Rupees Seventeen Lakhs Thirty Nine Thousand One Hundred Nine and Paise Five) plus UCI & other charges from date of NPA within 60 days from the date of receipt of said notice.				
The borrower/partners/Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/partners/Guarantor and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the 13th day of November 2024.				
The Guarantor secured debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the Bank of India Padel Canteen Branch for an amount of Rs. 17,39,109.05/- (Rupees Seventeen Lakhs Thirty Nine Thousand One Hundred Nine and Paise Five) plus UCI & other charges from date of NPA within 60 days from the date of receipt of said notice.				
The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.				
DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY				
All that part and parcel of the NA property consisting of Land and Building situated at Survey No. 27, Hissa No. 20 Admeasuring 700.00 Sq.mtrs. and Standing House No. 845, Situated at Within Malgaon Gram Panchayat Limits Village Kumbhari, Taluka - Sawantwadi, Dist Sindhudurg, (Owned by Mr. Balkrishna Shivram Mulik, Mortgage & Guarantor).				
Boundaries: East: Grampanchayat Road West: Landed property of Hissa No. 19 North: Landed property of Hissa No. 15 South: Landed property of Hissa No. 19				
Date: 13.11.2024				
Place: Malgaon-Kumbhari, Tal- Sawantwadi.				
Sd/- Authorised Officer Bank of India				

SADHAV SHIPPING LTD.				
CIN No. L35100MH1996PLC101909				
Regd Office : 521, 5th Floor, Loha Bhavan, P D Mello Road, Masjid East, Mumbai - 400009.				
Corporate Office : 618, Laxmi Plaza, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053				
Email Id: cs@sadhav.com, accounts@sadhav.com, Website: www.sadhavshipping.com				
Extracts of Statement of Standalone Audited Financial Results for the Half Year Ended 30th September, 2024				
Particulars	Half Year Ended		Year ended	
	April 2024 to Sept. 2024	April 2023 to Sept. 2023	October 2023 to Mar. 2024	April 2023 to Mar. 2024
Revenue from operations	3758.44	3368.91	5055.72	8424.63
Other Income	25.81	16.78	28.89	45.67
Total Income	3784.25	3385.69	5084.61	8470.3
Net Profit/(Loss) for the period from ordinary activities (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	667.92	543.84	672.72	1216.56
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	667.92	543.84	672.72	1216.56
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	455.07	406.97	507.54	914.51
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)	455.07	406.97	507.54	914.51
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per share)	1435.26	*295.25	*1435.26	*1435.26
Other equity	10	10	10	10
Other equity	7821.01	4206.18	3159.76	7365.94
Earnings per share				
(a) Basic	3.17	13.78	3.54	6.37
(b) Diluted	3.17	13.78	3.54	6.37

Notes:
1. The Audited Standalone Financial Results for half year ended 30th September, 2024 have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at the meeting held on 12th November, 2024.
2. The above is an extract of the detailed format of Audited Standalone Financial Results for the half year 30th September, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015.
3. The full format of the Audited Standalone Financial Results for half year ended 30th September, 2024 is available on the website of Stock Exchange on www.nseindia.com, and on Company's website on www.sadhavshipping.com.
*4. The Paid up Equity Share Capital of the Company has been increased during in the Financial year 2023-2024 pursuant to Bonus issue & IPO.

For and on behalf of the Board of Directors
Sadhav Shipping Limited
Sd/-
Vedant Choudhury
Whole Time Director & CEO
(DIN: 07694884)


Place : Mumbai
Date : 12th November, 2024

PUBLIC NOTICE				
The Great Eastern Shipping Company Limited, Folio No. V44472 for 410 Equity shares Rs.10/- Certificate no 233624. Distinctive no(s) 15213573-15213982 respectively standing in the name of Virender B. Gala & Rajendra B. Gala as have been lost and the undersigned has / have applied to the Company for the issue of duplicate of the said share certificate(s). Any person having an objection to The Great Eastern Shipping Company Ltd. issuing duplicate of the said share certificates should lodge such objection with the Company at its Registered Office at 134/A, Ocean House, Dr Annie Besant Road, Worli, Mumbai, Maharashtra, 400018 with in one month from this date. Otherwise the Company will proceed to issue the duplicate Share Certificates				
Sd/- Virender B. Gala Rajendra B. Gala				
Date : 14-11-2024				

PUBLIC NOTICE				
NOTICE is hereby given as per instruction of my client Mr. Jayantilal M. Shah that he and his mother Sitabai M. Shah were owner of Flat No. 601, 6th Floor, adm. 820 Sq. Ft. i.e 76.18 Sq. Mtrs. Built up area, in society known as "Gimrao CHS", situated at Ramteki, Linking Road, Kandivli (W), Mumbai 400 067, and his mother Sitabai M. Shah had died on 22/07/2011, leaving behind her predeceased husband Shri. Mammal Mulchand Shah, had died on 26/08/1981 and only heirs and Mr. Jayantilal M. Shah as one heir and society transferred share Certificate in his name on 05/12/2022.				
Any person or institution having any right claim to have any charge, encumbrance right, interest or entitlement of whatsoever nature over the said property/flat and or share of the Society by way of inheritance, Sale, Mortgage, Charge, lease, lien, license, gift, exchange possession or encumbrance or otherwise whatsoever is hereby required to intimate to the undersigned at our office at Shop No. 4/C, Laxmi Keshav CHS, Ground floor, Dr. Ramesh Pradhan Road, Near New English School, Naupada, Thane (W) - 400 602, within 15 days for the date of Publication of this Notice of such claim, if any with all supporting documents failing which my client shall proceed further without reference to such claim and the claim of such person shall be treated waived and not binding on my client.				
Sd/- Siddhesh H Raul Adv. High Court				

Public Notice				
Godrej Consumer Products Ltd				
Reg. office - 4th Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli(East) Mumbai-400 079.				
Notice is hereby given that the Certificate (s) for the under mentioned Securities of the Company has been Lost/ Misplaced and the holder(s) of the said Securities / applicant(s) have/have applied to the Company to issue duplicate certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate Certificate(s) without further intimation.				
Name & Address of Share holder	Kind of Securities & face value	No of Securities	Distinctive Nos. From To	Certificate No.
Mammen Kizhekparampal Varghese Molly Mammen Leena Maria Mammen	Equity shares with F.V.RS.10/-	360	73868872-738688731	577314
Folio No. 0026634		360	1080168641-1080169000	602404
4699,Fossil Vista , Dr.Apt. 3102, Halton City Texas, TX 76137 USA		Total 720		
Mammen Kizhekparampal Varghese Molly Mammen & Leena Maria Mammen (Name of the Share Holder /Applicant)				
Place : Mumbai Date : 14.11.2024				

||
||
||



Public notice regarding property sale and legal matters.

Public notice regarding property sale and legal matters.

Public notice regarding property sale and legal matters.

Public notice regarding property sale and legal matters.

Public notice regarding property sale and legal matters.

Public notice regarding property sale and legal matters.

Public notice regarding property sale and legal matters.

Public notice regarding property sale and legal matters.

NOTICE regarding legal matters and power of attorney.

PANDURANG MADHUKAR SAWANT, Advocate at Law.

Table with financial results for AJCON GLOBAL SERVICES LIMITED.

Table with financial results for AJCON GLOBAL SERVICES LIMITED.

Textual notice regarding company financials and audits.

WINRO COMMERCIAL (INDIA) LIMITED, Regd. Office...

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS...

Table with financial results for WINRO COMMERCIAL (INDIA) LIMITED.

Textual notice regarding company financials and audits.

Format C-1 Declaration about criminal cases.

Declaration about criminal cases, Adv Asma Ahmad Basha Shaikh...

Table with details of criminal cases.

Table with details of conviction for criminal offences.

CHANGED OF NAME notice for Umesh Ozhukkonkandi.

जाहीर सूचना regarding legal matters and company updates.

जाहीर सूचना regarding legal matters and company updates.

जाहीर सूचना regarding legal matters and company updates.

जाहीर सूचना regarding legal matters and company updates.

जाहीर सूचना regarding legal matters and company updates.

जाहीर सूचना regarding legal matters and company updates.

जाहीर सूचना regarding legal matters and company updates.

जाहीर सूचना regarding legal matters and company updates.

जाहीर सूचना regarding legal matters and company updates.

जाहीर सूचना regarding legal matters and company updates.

जाहीर सूचना regarding legal matters and company updates.

जाहीर सूचना regarding legal matters and company updates.

जाहीर सूचना regarding legal matters and company updates.

Table with financial results for V R FILMS & STUDIOS LIMITED.

जाहीर सूचना regarding legal matters and company updates.

जाहीर सूचना regarding legal matters and company updates.

Table with financial results for FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED.

जाहीर सूचना regarding legal matters and company updates.

जाहीर सूचना regarding legal matters and company updates.

Table with financial results for FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED.

जाहीर सूचना regarding legal matters and company updates.

जाहीर सूचना regarding legal matters and company updates.

Table with financial results for FUNDVISER CAPITAL (INDIA) LIMITED.

जाहीर सूचना regarding legal matters and company updates.